Distinctive

Number/s

00014554 0017181271 to 0017181370

No. of

Shares

100

Tyche Industries Limited Registered Office: C-21/A, Road No.9, Film Nagar Jubilee Hills, Hyderabad 500 096 Ph. No. 040-23541688, Email: cs@tycheindustries.net

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 11 th August, 2023 at 3.30 P.M at Registered office i.e., C 21/A, Road No. 9, Film Nagar, Jubilee Hills, Hyderabad - 500 096, inter alia, to consider and approve the Un-Audited financial results for the first quarter ended 30 th June, 2023. Further, in terms of the Company's Code of Conduct for Prevention of Insider

Trading and Fair disclosure of Unpublished Price Sensitive Information and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 the Trading Window for dealing securities of the Company has been closed from 1st July, 2023 and it will open after 48 hours from the meeting of Board of Directors as scheduled above.

The said notice may be accessed on the Company's website at www.tycheindustries.net and in the website of Stock Exchanges at www.bseindia.com. For TYCHE INDUSTRIES LIMITED

G GANESH KUMAR Place: Hyderabad (MANAGING DIRECTOR) Date: 03.08.2023 DIN: 01009765

McNALLY BHARAT ENGINEERING COMPANY LIMITED (A member of THE WILLIAMSON MAGOR GROUP)

Registered Office: Four Mangoe Lane, Kolkata - 700 001 Telephone: +91-33-6831 1000 Facsimile: +91-33-4459 1009 Website: www.mcnallybharat.com Email: invcom@mbecl.co.in, mbecal@mbecl.co.in CIN: L45202WB1961PLC025181

Registrar & Share Transfer Agent: Maheshwari Datamatics Private Limited 23, R.N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata-700 001 Telephone: 033-2243 5029/5809 Facsimile: 033-2248 4787

ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that:

- Engineering Company Limited ('the Company') is scheduled to be held at 3.30 p.m. IST on Thursday, 31st August 2023 through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the items of business as set forth in the Notice convening the AGM.
- (b) In compliance with the applicable provision(s) of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 2/2022 dated 5th May 2022 and 10/2022 dated 28th December 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 issued by the Securities Exchange Board of India ('SEBI Circulars') and all other relevant circulars issued from time to time, physical attendance of the Members to the commonvenue is not required and the general meeting will be held through VC/OAVM. Hence, Members can participate at the 60th AGM through VC/OAVM.
- (c) The Company has facilitated the Members to participate at the AGM through VC facility provided by National Securities Depository Limited ('NSDL').
- their email addresses with the Company can obtain Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting, or any future communication, by sending following documents by email to invcom@mbecl.co.in: i. A signed request letter mentioning their name, folio number, email
- address and complete address; ii. Self-attested scanned copy of their PAN Card; and
- iii. Self-attested scanned copy of any document (such as AADHAR
- e-mail addresses are registered with the Company/depositories. Members may note that the Notice of the AGM along with the Annual Report will be made available on Company website www.mcnallybharat.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.
- (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide its Members with the facility to cast their votes on all Resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting and voting during AGM) and has engaged the services of NSDL to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure
- (e-mail), shareholders holding shares in physical mode who have not registered/updatedtheir e-mail addresses with the Company and wish to register/update may contact/write to the Company's Registrar & Share Transfer Agent, viz. Maheshwari Datamatics Private Limited, 23 R.N. Mukherjee Road, 5th Floor, Kolkata-700001 or by e-mail at mdpldc@yahoo.com. Shareholders holding shares in dematerialized mode may contact/write to their Depository Participant to register/update their e-mail addresses.

Place: Kolkata Indrani Ray Date: 4th August 2023 Company Secretary

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Rebuilt RKI- WSS to Neduvathoor panchayath and Kottarakkara Municipality in Kollam District Phase I- Implementation of production components, design construction and commissioning of 16MLD WTP at Ugrankunnu EMD: Rs. 500000 Tender fee: Rs. 16540+2978 Last Date for submitting Tender: 11-09-2023 02:00:pm Phone: 04742745293 Website: www.kwa.kerala. gov.in www.etenders.kerala.gov.in Superintending Enginee

KWA-JB-GL-6-942-2023-24 **PH Circle Kollam**

(Prchies

The most special way to say you care

ARCHIES LIMITED

Regd. Office: Plot No. 191-F, Sector-4, I.M.T. Manesar, Gurugram, Haryana-122050 CIN: L36999HR1990PLC041175,

Web: www.archiesonline.com & www.archiesinvestors.in Email: archies@archiesonline.com, Tel: +91 124 4966666, Fax: +91 124 4966650 NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of Regulation 29 and 47 (1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of ARCHIES LIMITED ("Company"), will be held on Friday, 11th August, 2023, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the guarter and three months ended June 30, 2023. Information in this regard is also available on the website of the Company i.e.

www.archiesinvestors.in and on the website of stock exchanges i.e www.bseindia.com and www.nseindia.com

For Archies Limited

Hitesh Kumar Company Secretary & Compliance Officer



Registered Office: Dalmiapuram, P.O. Kallakudi, Tiruchirappalli-621 651, Tamil Nadu Phone: 011-23457100, E-mail: snccil@dalmiarf.com Website: www.dalmiaocl.comCIN: L26100TN2006PLC061254

NOTICE OF THE 02nd EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 02nd Extraordinary General Meeting ('EGM') of the

members of Dalmia Bharat Refractories Limited ('Company/ DBRL') for the financial year 2023-24 will be held on Friday, 25th day of August, 2023 at 11:00 A.M. at the registered office of the Company situated at Dalmiapuram, P.O. Kallakudi-621 651, Distt. Tiruchirapalli, Tamil Nadu for transacting the special businesses along with the explanatory statement as stated in the Notice dated August 01,2023.

In terms of the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and circulars/

notification issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') from time to time and pursuant to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended from time to time, the notice of the EGM along with the attendance slip and proxy form have been sent to those members whose name are recorded in the register of members/ register of beneficial owners, as on July 21, 2023 by electronic mode at the email address available with the Company/ Depository Participant(s). For the members who are holding shares in physical mode and whose email address are not registered with the Company, can access the said notice of EGM at the website of the Company i.e. www.dalmiaocl.com and on the website of KFIN Technologies Limited ('KFIN/ RTA') at https://evoting.kfintech.com our Registrar Transfer Agent and also on the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed. In terms of section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 Regulation 44 and other applicable provisions of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, as amended from time to time, the Company is pleased to provide the facility of remote evoting/Insta-Poll or by voting at the EGM to all the members to cast their vote by electronic mode through RTA of the Company on all resolutions set out in the Notice dated August 01,2023. The details of the facility are given here under:

- 1. Date of completion of electronic dispatch of the EGM Notice: August 03,2023. 2. Date and time of commencement of remote e-voting: Monday, August 21, 2023 at
- 3. Date and time of end of remote e-voting: Thursday, August 24, 2023 at 5:00 P.M.
- 4. The cut-off date as on which the voting of shareholders shall be reckoned: Thursday, August 17, 2023

In case a person becomes a shareholder of the Company after the dispatch of EGM notice but on or before the cut-off date, i.e. August 17, 2023 the share holder may write to RTA via email id i.e. einward.ris@kfintech.comor Contact No. 040-67162222, to obtain the login ID and Password.

- 5. Remote e-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 P.M .IST on August 24, 2023. The shareholders who have cast their vote through the remote evoting facility may participate in the EGM but shall not be allowed to vote again at the EGM. Shareholder who could not vote through remote e- voting may do the voting through Insta-Poll or by voting at the EGM. The shareholders whose name are recorded in the Register of Members or in the list of beneficial owners provided by depositories as on the cut-off date are only entitled to avail the facility of remote evoting or voting at the EGM. The shareholder who have casted their vote once on a resolution shall not be allowed
- to change it subsequently or cast the vote again 7. The Notice of the EGM along with the procedure for remote e-voting, has been sent
- to all the shareholders electronically and the same is also available on the website of the Company at www.dalmiaocl.com, and on the website of RTA at https://evoting.kfintech.com. 8. Notice is also hereby given that in terms of section 91 of the Companies Act, 2013
- read with its rules made thereunder, as amended from time to time, the Register of the Members and Share Transfer Books will remain closed from Wednesday, August 23, 2023 to Friday, August 25, 2023 (both days inclusive) for the purpose of this EGM. 9. For those members whose email id is not registered with the Company, may register their email address by sending an e-mail request at the email id
- einward.ris@kfintech.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for the necessary updations. 10. The Company has appointed Mr. Venkatasubramanian Ramachandran, Company
- Secretary in Practice as the scrutinizer to scrutinize for remote e-voting process and e-voting at the EGM through Insta-Pollin a fair and transparent manner

For any further queries/grievances connected with e-voting, you may refer Frequently Asked Question (FAQs) and e-voting User Manual for shareholders available at https://evoting.kfintech.comor contact KFin Technologies Limited, at Tel No. -1-800-309-4001(toll free) or Ms. Meghna Saini, Company Secretary, 4, Scindia House, Connaught Place, New Delhi-110001, Tel-011-23457100, Email: snccil@dalmiarf.com

> By Order of the Board of Directors For Dalmia Bharat Refractories Limited

Concolidated

Place: New Delhi **Dated: August 03, 2023**

Meghna Saini **Company Secretary** Membership No-A42587

(Rs.in Lakhs)

Jullundur Motor Agency (Delhi) Limited

CIN:L35999HR1998PLC033943

Regd. Office: 458-1/16, Sohna Road, Opp. New Court, Gurugram - 122001 Haryana Ph. No. 0124-3019210, 211, 4233867-70, Website: www.jmaindia.com; Email id: info@jmaindia.com

Extracts of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023

Ctandalana

	Particulars	Standalone			Consolidated				
S NO		Quarter Ended 30.06.2023 (Un-Audited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2022 (Un-Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Un-Audited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2022 (Un-Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations (net)	9544.58	11947.39	9497.73	41423.75	11966.89	14578.40	11745.49	50896.89
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	488.03	1026.22	598.80	3034.23	645.40	1283.41	743.28	3679.25
3	Net Profit/(Loss) for the period (before tax, After Exceptional and/or Extraordinary items)	488.03	1026.22	598.80	3034.23	645.40	1283.41	743.28	3679.25
4	Net profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	360.89	758.59	443.30	2279.35	478.45	950.71	552.61	2740.08
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive income)	407.93	762.33	444.90	2315.01	526.39	953.08	554.38	2778.08
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	456.82	456.82	456.82	456.82	456.82	456.82	456.82	456.82
7	Reserves(excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of previous year.)				17456,28				20050.84
8	Earning Per Share-(after extraordinary items) (of Rs 2/-each) (non annualised) Basic & Diluted	1.58	3.32	1.94	9.98	2.06	4.11	2.39	11.87

Place: Gurugram

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended 30th June, 2023 filed with stock exchange pursuant to regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these results are available at website of National Stock Exchange www.nseindia.com and Company's website www.imaindia.com.
- The corresponding figures in consolidated results for the previous/preceding quarter are not comparable in view of the fact that earlier, financial results of the associates companies treated as subsidiaries namely Jullundur Auto Sales Corporation Limited and ACL Components Limited and subsidiary company i.e. JMA Marketing Limited were consolidated with the financial results of Jullundur Motor Agency (Delhi) Limited. However, now the financial results of JMA Marketing Limited (Subsidiary Company), for the quarter ended 30th June 2023, are inclusive of the financial results of Jullundur Auto Sales Corporation Limited, ACL Components Limited and JMA E-Comm Private Limited, as the aforesaid Companies stand merged with JMA Marketing Limited w.e.f. 01st April. 2019 (the appointed date) in accordance with the order passed by the Hon'ble National Company Law Tribunal.
- Figures of the previous periods have been regrouped/reclassified/restated wherever necessary.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 02nd August, 2023. For and on behalf of the Board of Directors of

Jullundur Motor Agency (Delhi) Limited

SHUCHI ARORA Director

Place: Mumbai



Regd. Office: 148 MANAS NAGAR SHAHGANI AGRA UP- 282010 IN Tel: +91-562-4036666 Fax: +91-562-4036666 Website: www.seatvnetwork.com CIN: L92132UP2004PLC028650 **NOTICE OF BOARD MEETING**

Pursuant to Regulation 33 and Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at registered Office of the Company 148 MANAS NAGAR SHAHGANJ AGRA UP 282010 IN on Wednesday 09th of August, 2023 at 12.15 P.M., to inter-alia consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the First quarter ended as on 30th lune 2023. Further details will be made available at the website of the company viz. www.seatvnetwork.com and the website of the stock Exchange where the Company's shares are listed viz. www.bseindia.com

By Order of the Board For, **SEA TV NETWORK LIMITED** Place : Agra Date: August 02nd. 2023 KARISHMA JAIN (Company Secretary & Compliance Officer)

RICHFIELD FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L65999WB1992PLC055224

2B, GRANT LANE, 2ND FLOOR, KOLKATA, WB-700012 EMAIL: rfsl.nbfc@gmail.com; Website: www.rfslco.in.

NOTICE OF THE 31ST AGM - E-VOTING AT THE AGM & BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 31" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 25th August , 2023 at 02.00 P.M. (IST), through video conference/other audio visual means in compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable laws and circulars Issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and Securities and Exchange Board of India ("SEBI" to transact the businesses that is mentioned in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars and owing to the difficulties involved in dispatching the physical copies, kindly note that electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for FY 2022-2023 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) within the prescribed timeline. The notice of the 31" AGM and Annual Report for FY 2022-2023 will also be made available on the Company's website, at www.rfslco.in., Stock Exchange websites www.bseindia.com and on the depositories' website. These documents can also be downloaded from www.rfslco.in. as well as on the website of Bombay Stock Exchange.

Members holding shares in dematerialized mode are requested to register their email

addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Niche Technologies Private Limited (herein referred as 'RTA') Company shall provide remote & E-Voting facility to all its Members to cast their votes on

facility of voting through E-Voting system during the AGM. Detailed procedure is provided in the Notice of AGM. Notice is further given that, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer books of the Company will

remain closed from Saturday, 19th August, 2023 to Friday, 25th August, 2023 (both

days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the

In compliance with Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing its members, facilities for remote e-voting. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date of Friday 18th August 2023, may cast their vote electronically on the businesses set forth in the Notice of 31st AGM through the electronic voting system, from a place other than the place of venue of the AGM (remote e-voting).

All the members are informed that:

- The businesses as set forth in the Notice of 31" AGM may be transacted through e-
- The remote e-voting shall commence on 22rd August 2023 (9.00 a.m.)
- III. The remote e-voting shall end on 24" August, 2023 (5.00 p.m.). IV. The cut-off date for determining the eligibility for e-voting is Friday 18th August 2023
- Any person, who acquires shares of the company and becomes member of the company after the dispatch of Notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday 18th August 2023 may obtain login ID and password by sending an email to nichetechpl.com. However, if a person is already registered with for remote e-voting, then existing user ID and password can be used for casting vote.
- Members holding shares in physical form who have not registered their mail addresses with the Company/Depositories may obtain the Annual Report and log in and password for E-voting providing the below necessary details:
 - i) For Physical Shareholders-Please provide necessary details like Folio No., Name of the shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AADHAR card) by email to Company at rfsl.nbfc@gmail.com or to Registrar & Share Transfer Agent at nichetechpl.com. ii) For Demat Shareholders-Please provide Demat account details (CDSL-16-digit

beneficiary ID or NSDL-16-digit DPID +CLID), Name, Client master or copy of

consolidated Account statement, PAN (Self attested scanned copy of PAN card),

AADHAR (self-attested scanned copy of AADHAR card) by email to Company at rfsl.nbfc@gmail.com or with your respective Depository Participant (DP) However, if a person is already registered for e-voting then existing user ID and

password can be used for casting vote. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

VI. Members eligible to vote may note that: The remote e-voting module shall be disabled after 5.00 p.m. on Thursday,

24" August 2023 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

- b) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their voted again; and
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only
- shall be entitled to avail the facility of remote e-voting. d) If a member cast votes by both modes, then voting done through e-voting shall
- VII. The company has appointed Ms. Lakshmmi Subramanian, Senior Partner, M/s Lakshmmi Subramanian & Associates, Practising Company Secretaries, having office at "Murugesa Naicker Complex, No.81, Greams Road, Chennai-600006 as the scrutinizer to scrutinise the e-voting process and poll at AGM in a fair and transparent manner.

prevail and e-voting during the AGM shall be treated as invalid.

VIII. The results of e-voting will be announced by the Company on its website www.rfslco.in.and also to stock exchanges at www.bseindia.in.

By Order of the Board For Richfield Financial Services Limited

Mr. Vadasseril Chacko Georgekutty Place: Kolkata

Managing Director Date: 03.08.2023

PUBLIC NOTICE

Folio

No.

Certificate

No.

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that the following share certificate of Gujrat Borosi Limited merged with Borosil Renewables Limited having its Registered Office at 1101. Crescenzo, G Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 registered in the name of the following Shareholder/s have been lost by the

2.	Manav Kejriwal	01643631	00015004	0017226271 to 0017226370	100
3.	Manav Kejriwal	01643631	00015005	0017226371 to 0017226470	100
4.	Manav Kejriwal	01643631	00015006	0017226471 to 0017226570	100
5.	Manav Kejriwal	01643631	00015007	0017226571 to 0017226670	100
6.	Manav Kejriwal	01643631	00015009	0017226771 to 0017226870	100
7.	Manav Kejriwal	01643631	00033730	0019098871 to 0019098970	100
8.	Manav Kejriwal	01643631	00035451	0019270971 to 0019271070	100
9.	Manav Kejriwal	01643631	00065385	0022264371 to 0022264470	100
10.	Manav Kejriwal	01643631	00074338	0023159671 to 0023159770	100
11.	Manav Kejriwal	01643631	00074970	0023222871 to 0023222970	100
12.	Manav Kejriwal	01643631	00091459	0024871771 to 0024871870	100
13.	Manav Kejriwal	01643631	00092188	0024944671 to 0024944770	100

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Universal Capital Securities Pvt. Ltd. 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-

14. Manay Kejriwal | 01643631 | 00092512 | 0024977071 to 0024977170 |

15. Manay Kejriwal 01643631 00092513 0024977171 to 0024977270

400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates. Place: Kolkata Ajay Kejriwal

Date: 03.08.2023 Executor of the Estate of the Deceased



will be held through VC/OAVM.

Shareholder.

Sr. Name of the

No. Shareholder/s

1. Manay Kejriwal 01643631

WESTLIFE FOODWORLD LIMITED

(Formerly Known As WESTLIFE DEVELOPMENT LIMITED)* Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400 013. CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001

Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in NOTICE TO THE MEMBERS OF THE FORTIETH (40TH)

ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY Dear Members.

NOTICE is hereby given that the Fortieth (40th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 6th September, 2023 at 12.30 pm (IST) through Video

being circulated for convening the AGM. The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 and Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 is being

sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with

the Company/Depositories in accordance with the MCA Circulars and circular issued by

Conference ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as

"electronic mode") to transact the business as set out in the Notice of the AGM which is

SEBI dated May 12, 2020, 13th January, 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023 ("the SEBI Circulars"). Members may note that the Notice of AGM and Annual Report etc. for the financial year 2022-23 will also be available on the Company's website westlife.co.in; website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at bseindia.com, National Stock Exchange at nseindia.com and website of the Company's Registrar & Transfer Agent or RTA at instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to

cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, for Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company, the Company is providing the facility of casting their vote through remote evoting prior to the AGM or through the e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure/manner for remote e-voting/ e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/ Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address. In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its

RTA/ Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions are to be followed: Registration of Email address - Members holding the shares in physical or demat form who have not registered their e-mail addresses with the Company/ Registrar & Share Transfer Agent or with the respective Depository Participants can temporarily get their email IDs

registered with RTA by using link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and

follow the registration process as guided thereafter, on or before 7th August, 2023 to receive the Notice of 40th AGM and Annual Report for the year 2022-23 through email and/or attending the AGM through VC/OAVM. Registration of Bank details - The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html_on_their_website:

www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the Email/Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and it is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars.

Further, pursuant to Regulation 47 (2) of the Regulations, the said notice is also available on the Company's website at http://www.westlife.co.in/investors-compliance-andpolicies.php and also on the website of the Bombay Stock Exchange at

http://www.bseindia.com and National Stock Exchange at nseindia.com.

For Westlife Foodworld Limited

Place: Mumbai Date: 3rd August, 2023 Dr Shatadru Sengupta Company Secretary

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Xchanging Solutions Limited Registered Office: HP Avenue, 39/40, Electronic City

Hosur Main Road, Bengaluru – 560 100, Karnataka, India CIN: L72200KA2002PLC030072 Tel.: +91 80 3387 0001

Email: compliance@xchanging.com

Website: www.dxc.com



Extract of Unaudited consolidated financial results for the guarter ended June 30, 2023

(Rs. in lakhs except for per share data) Corresponding

Particulars	Quarter ended 30/06/2023	Quarter ended 31/03/2023	Corresponding quarter ended 30/06/2022	Year ended 31/03/2023		
	(Unaudited)	(Refer note 1)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations	4,786	4,915	4,581	18,512		
Net Profit for the period before tax	1,744	1,636	1,653	5,960		
Net Profit/(Loss) for the period after tax	(897)	1,102	1,496	4,490		
Total Comprehensive Income/(Loss) for the period after tax	(1,249)	1,000	2,183	6,277		
Paid up equity share capital (Face value per share Rs 10/- fully paid)	11,140	11,140	11,140	11,140		
Other Equity (excluding Revaluation Reserve)	- 3	-	- 8	56,482		
Earnings per Equity Share (Face value of Rs.10/- each) (not annualised for the quarters)						
Basic- In Rs. Diluted- In Rs.	(0.81) (0.81)	0.99 0.99				
Key numbers of Standalone Financial Results	ev numbers of Standalone Financial Results (Rs. in lakhs)					

Nachiket Vibhakar Sukhtankar

DIN: 08778377

Managing Director and Chief Executive Officer

Key numbers of Standalone Financial Results				(Rs. in lakhs)
Particulars	Quarter ended 30/06/2023	Quarter ended 31/03/2023	Corresponding quarter ended 30/06/2022	Year ended 31/03/2023
	(Unaudited)	(Refer note 1)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	1,205	1,191	1,192	4,75
Net Profit for the period before tax	18,929	442	506	1,87
Net Profit for the period after tax	16,962	276	629	1,46
Total Comprehensive Income for the period after tax	16,954	242	639	1,44

1.The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures of the full financial year ended March 31, 2023 and the published year to date figures upto the third quarter ended December 31, 2022, wherein limited review was performed by the statutory auditors of the Company. The statutory auditors have performed a limited review on the results for the quarter ended March 31, 2023.

2. The Board of Directors of the Company has considered and recommended Interim dividend of INR 15 per equity share (face value of INR 10 each) amounting to INR 16,711 for the financial year ending March 31, 2024 at their meeting held on July 10, 2023. The recommended Interim dividend on equity shares is subject to approval at the ensuing

3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and

Date: August 3, 2023 By Order of the Board of Directors

www.bseindia.com and on the Company's website www.dxc.com/in/en/about-us/xchanging-solutions-limited-investor-relations.

DIN: 00093201

Date: 02nd August, 2023

Place: New Delhi

Date: 03.08.2023

Website: www.mdpl.in Email: mdpldc@yahoo.com

(a) The 60th Annual General Meeting ('AGM') of McNally Bharat

(d) Members holding shares in physical form who have not registered

Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the members as registered with the Company. (e) In accordance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 will be sent within the statutory time limit, only by electronic mode, to those members whose

(f) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

of remote e-voting and voting at the AGM will be part of the AGM (g) For receipt of AGM Notice and Annual Report by electronic mode

For McNally Bharat Engineering Company Limited

पीएम किसान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना ५६०० कोटींह्न अधिक

रक्कम हस्तांतरित नवी दिल्ली, दि.३ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना ५ हजार ६५४ कोटी पेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-

किसान)योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात consequential benefits. आली आहे. या योजनेअंतर्गत, दर वर्षी ६००० रूपयांचा

आर्थिक निधी तीन

विभागून शेतकऱ्यांच्या

समान भागांमध्ये

आधार क्रमांकाशी

खात्यात हरनांतरित

केला जातो. आतापर्यंत

देशभरातील ११ कोटी

शेतकरी कुटुंबांना या

योजनेतून २ लाख ६०

हजार कोटी रूपयांपेक्षा

अधिक रक्कम वितरीत

करण्यात आली असून

आतापर्यंत २४०९३.४३१

कोटी रूपये हस्तांतरित

प्रधानमंत्री किसान

करण्यात आले आहे.

सन्मान निधी योजने

लाभार्थ्यांना आर्थिक

वर्ष २०१८-१९ मध्ये

४३६.८१५ कोटी, वर्ष

२०१९-२० मध्ये

४,८९८.८०६ कोटी,

वर्ष २०२०-२१ मध्ये

वर्ष २०२१-२२ मध्ये

६४३१.३८४ कोटी तर

मध्ये ५६५४.६२५ कोटी

रुपये इतकी रक्कम

हस्तांतरित करण्यात

माहिती केंद्रीय कृषी

कल्याण मंत्री नरेंद्रसिंह

तोमर यांनी लोकसभेत

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्री.

प्रतिक दबे यांना फ्लॅट क्र.१३, १ला मजला, ए विंग

क्र.९, जमीन सीटीएस क्र.४९२, गाव कान्हेरी, ता

बोरिवली, मुंबई-४०००६६ ही जागा **कुमारी दिसी मनोहर**

मुळत: श्रीमती परमेश्वरीदेवी, लक्ष्मणदास इसरानी यांर्च

-पत्नी यांनी सदर फ्लॅट **मे. कविता बिल्डर्स** यांच्याकडून

दिनांक १३.०९.१९८० रोजीच्या करारनामाद्वारे खरेर्द

केले होते. सदर श्रीमती परमेश्वरीदेवी लक्ष्मणदा

इसरानी यांचे २७.०२.२००७ रोजी निधन झाले आणि

त्यांच्या पश्चात **मनोहर एल. इसरानी** (पर्वी निधन झालेल मुलगा, मृत्यु दिनांक २८.१२.२००४) धनराज एल इसरानी (मुलगा), पुरन एल. इसरानी (मयत मुलगा

पुर्वी मयत), प्रदीप एल. इसरानी (मुलगा), गोवर्धन

रल. इसरानी (मुलगा), विद्या देवी (विवाहीत मुलगी) शीला (ऊर्फ राखी) तोलानी (विवाहीत मलगी) आणि

पष्पा देवी (विवाहीत मलगी) हे कायदेशीर वारसदा

आहेत. सदर **मनोहर लक्ष्मणदास इसरानी** यांचे

२८.१२.२००४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात धनवंती

एम. इसरानी (विधवा पत्नी), जयदीप एम. इसरार्न

(मुलगा), वंदना अथवानी (विवाहीत मुलगी), दिप्ती

रम. इसरानी (मूलगी) हे कायदेशीर वारसदार आहेत

स्वर्गीय परमेश्वरीदेवी लक्ष्मणदास इसरानी व मनोहर

लक्ष्मणदास इसरानी यांच्या सर्व कायदेशीर वारसदारांर्न

श्री. जयदीप मनोहर इसरानी व श्रीमती वर्तिका जयदीप

सरानी यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणासाठी प्रतिज्ञाप

अनुमती दिली आहे. तदुनंतर श्री. जयदीप मनोह

इसरानी व श्रीमती वर्तिका जयदीप इसरानी यांनी दिनांव

१४.०९.२०१६ रोजीचे (बीआरएल-३-६६८३/२०१६

विक्री करारनामाद्वारे सदर फ्लॅट कुमारी दीप्ती मनोहर

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर मालमत्तेबाब

विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल

तारण, मालकी हक, खासगी तारण किंवा अन्य इत

प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्यास

त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील

स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासन **१४ (चौदा**)

दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले

जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दाव

आणि /किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा

५०२. ५वा मजला. पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड

क्र. १, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६

ड्रॉईट लिगल सोल्युशन्स

वकील, उच्च न्यायालय मुंबई

इसरानी यांच्याकडे विक्री केले

करण्यास मुक्त असतील.

इसरानी यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

कविता कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, कार्टर रोड

आली असल्याची

आणि शेतकरी

दिली.

वर्ष २०२२-२३

६६७१.८०१ कोटी,

अंतर्गत राज्याच्या पात्र

महाराष्ट्र राज्याच्या

पात्र लाभार्थ्यांना

जोडलेल्या बँक

Adv Harmeet Singh Dassan +91-98200 77007 Email: harmeet@hklawindia.com

PUBLIC NOTICE

herein that Original 2nd Chain of Agreement for Sale dated 10/06/1993 executed between 1)MRS. DEVIBAL NARAIN BAHIRWANI and 2) MR, NARAIN TOLARAM BAHIRWANI (therein referred to as "the Seller") and SMT. SARLABEN BHAGWANDAS JOBANPUTRA (therein Original 3rd Chain of Agreement for Sale dated 28/09/1998 executed between SMT. SARLABEN BHAGWANDAS JOBANPUTRA (therein referred to as "the NANDU (therein referred to as "the documents which are lost/misplaced and not traceable after due diligent & search due to which my clients have lodged complaint for lost of original chain documents mentioned above and obtained digitally signed police loss certificate 2023 issued by DS Brihan Mumbai Police having local jurisdiction of MHB Colony

Any Person/financial Institution/ Bank/ erstwhile Owner/s having any claim by way of custody of Original Chain Agreements of the said Shop or either by way of Sale, Mortgage, Charge, Lien, etc. or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within (15) days from the date of publication of this notice, failing which, the exclusive title and ownership rights with respect to the shop to be declared as clear and marketable without any reference to such claims and the same if any, shall be onsidered as duly waived

PUBLIC NOTICE

acquiring under mentioned property from the following Owners,1.Mrs Naina Kamlesh Doctor and 2. Mr Sameer Kamlesh Doctor esidential flat bearing No.08 admeasuring 540. sq. ft. on the Ground Floor of the building of Mira Niwas Co-operative Housing Society Limited situate, lying and being at Plot No.609 of TPS III, 15th Road. Khar (West) Mumbai 400052 bearing CTS Nos. #78, together with 5 (five) fully paid up shares of Rs.50/- (fifty) each bearing distinctive Nos. 11 to 15 (both inclusive) under Share Certificate No.03, dated 31st December 1961, which is held and owned by above mentioned persons. The forementioned Owners have derived Ownership through transmission from Late Ms Rashmi D Kothare & Late Ms Kamilini P. Kothare. Therefore any person(s)/entity having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession lease, tenancy, sub-tenancy, lien, license hypothecation, transfer of title or beneficial nterest under any trust right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree order or award or otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at H K Law, Bungalow No 1, New Silver Home CHSL compound, 15 New Kantwadi road, Bandra-West, Mumbai 400050 within a period of 14 days of the publication hereo failing which the claim of such person(s) entity will deemed to have been waived

DESCRIPTION OF THE PROPERTY All that piece or parcel of land including 05 (Five) fully paid-up shares of Rs. 50/-each, pearing share distinctive Nos. 11 to 15 (both inclusive) under Share Certificate No.3 ssued by Mira Niwas Co-operative Housing Society Limited situate, lying and being a flat no 08, admeasuring 540 sq.ft., on the ground floor of the building on Plot No 609 of Town Planning Scheme III, 15th Road, Khar(West) Mumbai 400052 alongwith all

Dated this 4th day of Aug 2023

This is to inform the public at large that my clients being 1) MR. DEVEN HARGOVINDDAS MEHTA & 2) MRS. NAYNA DEVEN MEHTA are lawful owners of Shop bearing No. 22, on Ground Floor, admeasuring about 89 Sq. Fts. Carpet area, in the building now known as "Raja C.H.S Ltd.", situated at L.T. Road, Near Railway Station, Dahisar (West), Mumbai - 400 068., (hereinafter eferred to as the "said shop").

It is further informed by the my clients

referred to as "the Purchasers"). Another eller") and MR. MULJIBHAI PUJABHAI Purchasers"). Both abovementioned dated 01/08/2023 bearing no. 65340-

> Bhavesh R Bhoir (Advocate- High Court) 121, Rohidas Sadan, P. B. Road, Dahisar (West), Mumbai- 400 068. Place: Mumbai, Date: 04/08/2023

Notice is hereby given to the public at large, that Our client is in process of purchasing, नमुना क्र.आयएनसी-२६

ठिकाण: पुणे

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम २८ नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातील आरओसीमधुन अन्य आरओसीमध्ये स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २८ प्रकरणात

आणि

इनोयु मॅन्यु. ॲण्ड इंजिनियरींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: झेनिया इमारत, हिरानंदानी सर्कल, हिरानंदानी बिझनेस पार्क, घोडबंदर, ठाणे, महाराष्ट्र–४००६०७, भारत.

...अर्जदार कंपनी/याचिकाकत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **०७ मार्च, २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यात निबंधकांचे** कार्यालयात अर्थात मुंबई कंपनी निबंधकांच्या न्यायकक्षेतून पुणे कंपनी निबंधकांच्या न्यायकक्षेत प्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वां केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा गृंतवणुकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्ट**ल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथील क्षेत्रिय . संचालकांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

प्लॉट क्र.जे-१२४, जे-१२५ व जे-१२६, सुपा-पारनेर इंडस्ट्रीयल पार्क, गाव पालवे (केएच.), तालुका पारनेर, अहमदनगर-४१४३०१, महाराष्ट्र, भारत.

अर्जदारांच्या वतीने व करित इनोयु मॅन्यु. ॲण्ड इंजिनियरींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सही/ हरिनाथ बिहारी यादव दिनांक: ०४.०८.२०२३ संचालव

डीआयएन:०९३७३२३०

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

माहिम-२ शाखा: दुकान क्र.८ व १०, श्रीजी विला, टी.एच. कटारिया मार्ग, माहिम, मुंबई-४०००१६, महाराष्ट्र ह्र.:+९१-२२-२४३०५५४५, **ई-मेल:c**b15042@canarabank.com, वेबसाईट:www.canarabank.con

ताबा सूचना (नियम १३(४)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२) (यापुढे सदर कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँक, माहिम-२ शाखा, मुंबई**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक <mark>११.०४.२०२३</mark> रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार <mark>कर्जदार श्री. राजेश शितलप्रसाद जैस्वाल, पत्ता:</mark> दुकान क्र.०८, टुडे गणेशम, प्लॉट क्र.१०१ व १०२, सेक्टर १८, ओवळे रायगड, महाराष्ट्र-४१०२०६ आणि **श्रीमती दीपा राजेश जैस्वाल. पत्ता:** दकान क्र.ई-१, अहिन्सा गृह निर्माण, प्लॉट क्र.१९२, सेक्टर १बी, कामोठे, महाराष्ट्र-४१०२०६ यांना . सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १०.०४.२०२३ रोजी देय रक्कम रू.२०,०६,०२९.५४ (रूपये वीस लाख सहा हजार एकोणतीस आणि पैसे चोपन्न फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या ताबा ०२ ऑगस्ट, २०२३ (०२.०८.२०२३) रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक** यांच्याकडे दिनांक १०.०४.२०२३ रोजी देय रक्कम रू.२०,०६,०२९.५४ <mark>(रूपये वीस लाख सहा हजार एकोणती</mark>स **आणि पैसे चोपन्न फक्त)** तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन **श्री. राजेश शितलप्रसाद जैस्वाल** आणि **श्रीमती दीपा राजेश जैस्वाल** यांच्या मालकीचे असलेले फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ ३२१.०९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, ए विंग, विविआना अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.८७/४३, ८७/४४, ८७/४५, ८७/४६, गाव धामोटे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, कोल्हारे ग्राम पंचायतीच्या मर्यादेत, तालुका कुर्ला, जिल्हा व विभाग रायगड आणि उप-निंबधक कर्जत यांच्या न्यायक्षेत्रात आणि <mark>चतुसिमाः उत्तरेसः</mark> फ्लॅट क्र.४०४; **दक्षिणेस**ः मोकळी जागा; **पुर्वेस:** फ्लॅट क्र.१०२; **पश्चिमेस:** मोकळी जागा

दिनांकः ०२.०८२०२३ प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१४९१डब्ल्युबी१९८२पीएलसी०३५४६४ ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम, महेंद्र गार्डन्स, मुंबई-४०००६२ ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संपलेली संपलेली संपलेली

	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	39.03.7073
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३२६४.१८	११५०.९१	९८५३.२९	२७१८३.८३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
साधारण बाबपूर्व)	२९९७.४४	७६.१९	५००.२१	८१६८.४०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	२९९७.४४	७६.१९	५००.२१	८१६८.४०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	२४३६.७२	२४३.६३	९५९.४५	८१९४.९८
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष				
उत्पन्न (करानंतर))	२४३६.७२	२४३.६३	९५९.४५	८१९४.९८
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	३२४५०.००	३२४५०.००	३२४५०.००	३२४५०.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित				
ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित				
राखीव वगळून)				७८३८.४५
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)				
(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)				
मूळ 0.३0	0.64	30.0	0.30	२.५३
सौमिकृत	0.64	30.0	0.30	२.५३
<u></u>	•			1

--वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०३.०८.२०२३ रोजी झालेल्य संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.sandeepindia.org वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाण: मुंबई दिनांक: ०३.०८.२०२३

SIMPLEX

IIII REALTY LTD.

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

30 केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (प.) मंबई-४०००१९. द्रर.:९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:realty@simplex-group.com सीआयएन:एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल				
	(ক্.লান্ডান	, प्रतिशेअर व्यतिरिक्त)		
संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		
३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित		
९८.४७	94८.9९	98.८٩		
७२.५९	902.88	Ę0.88		
४९५.५५	9६९.२३	६ 0.२0		
३९४.६३	928.08	88.93		
890.00	0 3.09	3.09		
२९९.१४	२९९.१४	२९९.१४		
-	9009८.२२	-		
93.98	8.28	9.40		
	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित ९८.४७ ७२.५९ ४९५.५५ ३९४.६३ ४१०.०७	(फ.लाखात संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित संपलेले वर्ष १८.४७ १५८.१९ ७२.५९ १६९.२३ १४५.५५ १६९.२३ ३४४.६३ १२६.७४ ४१०.०७ ७३.७१ २९९.१४ २९९.१४		

तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : ०३ ऑगस्ट, २०२३

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार

आणि लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावानुसार तयार केले आहे.

 एकमैव वित्तीय निष्कषीवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणेः 			(रु. लाख)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	२६३.३७	७६७.९०	280.0८
करपुर्व नफा/(तोटा)	४९६.६६	902.88	ξ0.88
करानंतर नफा/(तोटा)	३९५.७४	930.00	84.90
		0\0	

सही/- नंदन दमानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०००५८३९६

(Rama) कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्र.: एल२४११०एमएच१९८४पीएलसी०३३९१७ नोंदणी कार्यालय: ५१/५२, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईट, मुंबई-४०० ०२१ दूर. क्र.: (९१-२२) २२८३ ३३५५/२२८३ ४१८२; फॅक्स: (९१-२२) २२०४ ९९४६ ईमेल: compliance@ramaphosphates.com वेबसाईट: www.ramaphosphates.com

कंपनी सचिव

सही/-

रामा फॉस्फेटस् लिमिटेड

नोटीस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) नियमावली, २०१५ आणि नियम २९ सह नियम ४७ च्या अनुरोधाने, ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे अलेखापरीक्षित वित्तिय निकाल इतर गोष्टींबरोबर, विचारात घेण्यासाठी कंपनीच्या संचालकीय मंडळाची बैठक ही सोमवार, दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमांद्वारे घेण्यात येईल.

संबंधित माहिती कंपनीच्या वेबसाइटवर **www.ramaphosphates.com** आणि www.bseindia.com आणि www.nseindia.com स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध आहे.

दिनांक : ऑगस्ट ०३, २०२३

ज्याअर्थी ;

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

विलेपार्ले पुर्व-१ शाखा: #३८, ब्रिज भुमी, नेहरू रोड, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७, ई-मेल:cb0224@canarabank.com

ताबा सूचना (नियम १३(४))

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२) (यापुढे सदर कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्से, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **०१.०६.२०२३** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार **कर्जदार श्री. नितीन लक्ष्मण काणे** आणि **श्रीमती प्रिया नितीन काणे** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम

फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे मुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या <mark>ताबा ०१ ऑगस्ट, २०२३</mark> रोजी घेतलेला आहे.

रू.४२,११,८२२.४० (रूपये बेचाळीस लाख अकरा हजार आठशे बावीस आणि पैसे चाळीस

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक** यांच्याकडे देय रक्कम रू.४२,११,८२२.४० तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र./प्लॉट क्र.०६ व ०७ (सर्व्हे क्र./सिटी टाऊन सर्व्हे क्र./खासरा क्र.) बेलवेडेरे-२. गाव मनोर. तलाठी सजा-मनोर, पालघर, सर्व्हे क्र.१४०, १६९, नोंदणी उप-जिल्हा व जिल्हा पालघर येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

फ्लॅट क्र.०६ फ्लॅट क्र.०७ चतुसिमा: **उत्तरेस:** मोकळी जागा: उत्तरेस: मोकळी जागा: दक्षिणेस: मोकळी जागा; दक्षिणेस: मोकळी जागा; **पुर्वेस:** बेलवेडेरे-१; पुर्वेस: बेलवेडेरे-१; पश्चिमेस: मोकळी

दिनांकः ०४.०८.२०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई कॅनरा बँक

ई-लिलाव सूचना मे. इंडेपेन्डेन्ट टीव्ही लिपिटेड (परिसमापनात)

(कंपनी) सीडी चे नोंदणीकृत पत्ता: एच ब्लॉक, १ला मजला, धिरूभाई अंबानी नॉलेज सिटी, नवी मुंबई - ४००७१०. परिसमापक : अनुप कुमार

परिसमापकाचा नोंदणीकृत पत्ता: चेंबर क्र.७३४, पश्चिम विंग, तिस हजारी कोर्ट, दिल्ली-११००५४. परिसमापकाचा व्यवहाराचा पत्ताः सी-७०८, आय थम टॉवर-सी, प्लॉट क्र.ए४०,

सेक्टर-६२, नोएडा, यूपी-२०१३०१. ईमेल आयडी: liq.itvl@gmail.com, संपर्क क्र.: ०१२०-६८७०७११व ८९२९०१५२९०

आयबीबीआय च्या नियमन ३२ए अंतर्गत कंपनीच्या मालमत्तेची विक्री (परिसमापन प्रक्रिया) विनियम, २०१६

बोली सादर करण्याची अंतिम तारीख: १८.०७.२०२३ (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह) दि. १७.०३.२०२३ च्या आदेशानुसार माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण एनसीएलटी, मुंबई द्वारे

नियुक्त केलेल्या परिसमापकाच्या ताब्यात असलेल्या कंपनीच्या मालमत्तेची विक्री मेसर्स इंडिपेंडेंट टीव्ही लिमिटेड (परिसमापनात). कंपनीची विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे अधोस्वाक्षरीद्वारे केली जाईल https:// right2vote.in/eauction/ अ. मालमत्ता पार्सलमध्ये राखीव इरठे

弱 .	alciator and and an arrival	किंमत -	रक्कम	वाढविण्याची
		(₹.)	(₹.)	रक्कम (रू.)
१	मुंबई एच ब्लॉक, पहिला मजला, धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी, मुंबई-४००७१० आणि व्हाईटफाइल्ड हाऊस, बंगळुरू येथे स्थित प्लांट आणि मशिनरीसह संपूर्णपणे कॉपोरेट कर्जदाराची विक्री चिंताजनक तत्त्वावर आणि ८ बोलेरो वाहनांसह, आर्थिक मालमत्ता, चालू/आगामी कायदेशीर बाबी.(परिसमापन	३९,०६,००,०००	३,९०,६०,०००	40,00,000
	रेग्युलेशन, २०१६ च्या नियमन ३२ए अंतर्गत)			

| लिलाव प्रक्रियेकरिता टिप : मुबलक स्पष्टतेसाठी येथे हे स्पष्ट केले आहे की हँडओव्हर तारखेनुसार मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जेथे

(रु. हजारात

रष्टमी दालमिय

व्यवस्थापकीय संचालिव

डीआयएन:०१३४७३६७

- आहे जे आहे जे काही आहे तेथे आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय नाही या तत्वावर विकले जाते. कॉर्पोरेट कर्जदाराची विकी जसे आहे जेथे आहे. जेथे आहे जे आहे जे काही आहे तेथे आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय नाही आणि मालमतेची प्रस्तावित विक्री हस्तांतरणाच्या तारखेला कंपनीच्य मालमत्तेवर असलेल्या शीर्षकाशिवाय कंपनीच्या कोणत्याही शीर्षकाचे हस्तांतरण आवश्यक नाही मालमनेशी संबंधित कोणतीही दायित्वे हस्तांतरित करण्याचा हेतु नसताना, ईओएल अर्जदाराला सर्व वैधानिक दायित्वे/कर/मागण्या/दावे/शुल्क इत्यादी, तारखेपर्यंत थकबाकीदार किंवा अद्याप देय नसलेल्यांची संबंधित मालमत्ता पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.
- ही सूचना विक्री प्रक्रिया मेमोरँडमच्या संयोगाने वाचली जाईल ज्यात मालमत्तेचा ऑनलाइन ई-लिलाव बोली फॉर्म, घोषणा आणि अंडरटेकिंग फॉर्म, ई-लिलावाच्या सामान्य अटी आणि शर्ती आहेत जे https://right2vote.in/eauction/ वेबसाइटवर उपलब्ध आहेत किंवा संपर्क: ०१२०-६८७०७११०, ८९२९०१५२९०, ई-मेल: liq.itvl@gmail.com
- अस्वीकरण : जाहिरात बोलीदाराचे हित जाणून घेण्याचा अभिप्रेत आहे आणि परिसमापकाच्या बाजूने कोणत्याही प्रकारचे बंधनकारक बंधन तथार करते नाही. कारणे न देता. कोणत्याही वेळी आणि कोणत्याही संदर्भात कोणत्याही कालमर्यादा किंवा येथे समाविष्ट असलेल्या प्रक्रियेसह या आमंत्रणात सुधारणा करण्याचा आणि/किंवा रह करण्याचा अधिकार परिसमापकाकडे आहे.

ठिकाण : मुंबई देनांक : ०४.०८.२०२३ अनुप कुमार

इंडेपेन्डेन्ट टीव्ही लिमिटेड, परिसमापक

आयबीबीआय नोंद क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३३३/२०१७-१८/१०९११

Diluted

फॉर्म जी (विस्तार) ओजीडी सर्व्हिसेस लिमिटेडकरिता स्वारस्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रण मुंबईत ऑन-शोर आणि ऑफ-शोअर ड्रिलिंग सर्व्हिसेसमध्ये कार्यरत

(भारतीय दिवाळखोरी मंडळाच्या नियमन ३६अ(१) अंतर्गत (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया) विनियम, २०१६) संबंधित तपशील ओजीडी सर्व्हिसेस लिमिटेड पॅन/सीआयएन/एलएलपी क्रमांकासह कॉर्पोरेट सीआयएन क्र.: यु९३०९०एमएच२००६पीएलसी१६३७७९ कर्जदाराचे नाव. पॅन क्रमांक: एएबीसीई६३७८एच ३४, मजला ३, ७३१/२, एअर कंडिशन मार्केट इमारत, पंडित नोंदणीकृत कार्यालयाचा पत्त मदन मोहन मालवीय मार्ग, ताडदेव मुंबई - ४०००३४. महाराष्ट्र वेबसाइटची युआरएल उपलब्ध नाही न्या ठिकाणी बहुसंख्य स्थिर मालमत्ता आहेत त्या दि.३१.०३.२०२२ रोजी ऑडिट केलेल्या आर्थिक विवरणानुसा ठिकाणाचा तपशील कंपनीकडे कोणतीही स्थावर स्थिर मालमत्ता नाही.

मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता ोल्या आर्थिक वर्षात विकल्या गेलेल्या मुख्य दि.३१.०३.२०२२ च्या शेवटच्या लेखापरीक्षित वित्ती विवरणानुसार (१) रिग ऑपरेटिंग आणि चार्टीरंगमधून रू.१०.६१ कोटी महसूल होता; (२) भंगाराच्या विक्रीतून रू.०.१८ कोटी उत्पादने/सेवांचे प्रमाण आणि मूल्य महसूल आहे; आणि (३) ३१.०३.२०२२ ला संपणाऱ्य आर्थिक वर्षात रू.७.५७ कोटींचे इतर उत्पन्न. १ एक (उपलब्ध माहितीनुसार) कर्मचारी/कामगारांची संख्या रोन वर्षांचे अंतिम उपलब्ध आर्थिक विवरणे प्रक्रिया ई-मेल आयडी: (अनुसूचीसह), कर्जदारांच्या याद्या. प्रक्रियेच्या cirp.oqdservices@gmail.com आणि पुढील कार्यक्रमांसाठी संबंधित तारखांसह पुढील vikas.gupta@bngca.com येथे ईमेल पाठवून सर्व . पशील येथे उपलब्ध आहेत: कागदपत्रे मिळ शकतात संहितेच्या कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव प्रक्रिया ई-मेल आयडी irp.ogdservices@gmail.com आणि vikas.gupta@bngca.com वर ईमेल पाठवून स्वारस्य अभिव्यक्ती प्राप्त करण्याची अंतिम तारीख करण्याची तारीख तात्पुरत्या यादीवर हरकती सादर करण्याची शेवटची १३. ईओएल सादर करण्यासाठी ईमेल आयडीवर प्रक्रिया करा cirp.ogdservices@gmail.com

प्राप्त झालेल्या सव ईओएल चे आरपी तसेच सीओसी द्वारे पुनरावलोकन केले जाईल आणि त्यानंतर निवडलेल्या पक्षांन प्रक्रियेशी संबंधित पुढील माहिती/कागदपत्रे प्रदान केली जातील.

अक्रान्य प्रचारचा पुंचार गारतम् अग्रान्य अपन करा जातारा. आरमी (सीओसी कड़े कोणरावाही वेळी ईओएस साति निकष वदलण्याचा विवेक असेल. आरमी/सीओसी कोणतीही कारणे न देता आणि कोणतीही जबाबदारी न घेता प्रक्रिया/अर्ज/टाइमलाइन रद्द करण्याच

किंवा सुधारित करण्याचा अधिकार राखून ठेवतो. पुर्तील तपशील तपशीलवार आमंत्रण अभिव्यक्ती (ईओएल) मध्ये दिलेले आहेत, सहवाचिता जे ईओएल मधील संबंधित अस्वीकरण आणि पात्रता एकत्र आहेत.
 २५ मे, २०२३ रोजी फॉर्म ब्रल्च्या अनुषंगाने ज्या संभाव्य रिझोल्यूशन अर्जदारांनी त्यांचे ऐश्र सबमिट केले होते आणि ज्यांची

नावे उझ द्वारे प्रकाशित, दिनांक इधीश्रमींपश, २०२३ च्या संभाव्य ठराव अर्जदारांच्या तात्पुरत्या यादीमध्ये दिसत आहेत, त्यांना संभाव्य मानले जाईल, या अंतर्गत ठराव अर्जदारांनी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रण दिले आहे आणि त्यांच्याद्वारे कोणतेही नवीन ईओएल सादर करण्याची आवश्यकता नाही. कप्या लक्षात देवा की कॉर्पोरेट कर्जरागच्या कॉर्पोरेट दिवालखोगीच्या निगकरण प्रकियेमारी कॉर्पोरेट दिवालखोगी त्या

्र वृत्त्रभारपाता एवं वा कानारः अवस्याय व्याक्षास्य व्याक्ष्यारा एवं। मराकरण प्रक्रवसाठा कानारः । व्याक्ष्यारा कालावधी, जोपर्वंत मानानी एनसीएलटी च्या आदेशानुसार वाबित्या जात नाही, तो ८ अगिसर २०१३ रोजी सीर्पेत या फॉर्म जी आणि ईओएल अंतर्गत आमंत्रण तसेच त्याखालील पुढील प्रक्रिया, माननीय एनसीएलटी द्वारे कॉर्पोरेट दिवाळखोरें रगव कालावधी वादविषयाच्या मान्यतेच्या अधीन आहे

विकास प्रकाश गुप्त

ठराव व्यावसायि आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००५०१/२०१७-१८/१०८८९ ओजीडी सर्व्हिसेस लिमिटेड

जी-१९, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, मेझानाईन मजला, लॅंडमार्क इमारत याशिवाय. जा-१५, त्राययन जानस्यात्, नज्ञानात्र नजार, राजनात्र स्वराय सारायन्, रामवासर्येठ, वधा रोड, नागपूर, सहाराष्ट्र-४४००१०. एएफए वैधता, तारीखः- २१/०३/२०२४, ईमेल आयडीः-vikas.gupta@bngca.com

westlife

वेस्टलाइफ फूडवर्ल्ड लिमिटेड

(पूर्वीची वेस्टलाइफ डेव्हललपमेंट लिमिटेड म्हणून जात) **नॉदणीकृत कार्यालय:** १००१, टॉवर - ३, १० वा मञला, एक आंतराष्ट्रीय केंद्र, सेनापती बागट मार्ग, प्रमादेवी, मुंबई ४००० ०१३. सीआयएन क्रमांक : एलं६५९९०एमएच१९८२पीएलसी०२८५९३. ट्राय्वनी : ०२२-४९१३ ५०००, फॅक्स : ०२२-४९१३ ५००० वेबसाइट : www.westlife.co.in । ई-मेल आवडी : shaladru@westlife.co.in

कंपनीच्या चाळीसाव्या (४०व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सदस्यांना सूचना

येथे **सूचना** देण्यात येत आहे की कंपनीची चाळीसावी (४० वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वा. (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे (येथे इलेक्ट्रॉनिक मोड म्हणून संदर्भित केल्यानंतर) एजीएम बोलावण्याकरिता प्रसारित केली जात असलेल्या एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

सहकार मंत्रालयाने (एमसीए) ५ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्र.२०, सहवाचिता ८ एप्रिल २०२० च्या परिपत्रक क्र.१४, परिपत्रक क्र.१७ दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, गरिपत्रक क्रमांक २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित) ने व्हीसी किंवा ओएव्हीएम द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष । स्थितीशिवाय एजीएम आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. या एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीचे पालन करून, कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सचना केवळ इलेक्टॉनिक पद्धतीने त्या सदस्यांन पाठवली जात आहे ज्यांचे ईमेल पत्ते एमसीए परिपत्रकांनसार कंपनी /डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहेत आणि सेबीने मे १२, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ रोजी (सेबी परिपत्रके) जारी केलेल्या परिपत्रकानुसार.

सदस्यांनी लक्षात ठेवावे की २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता एजीएम आणि वार्षिक अहवाल इत्यादीची सूचन कंपनीच्या westlife.co.in वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल; स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट म्हणजे bseindia.com वर बीएसई लिमिटेड, nseindia.com वर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि instavote.linkintime.co.in वर कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी किंवा आरटीए ची वेबसाइट सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या मोजण्याच्या हेतूने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल र्जीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सविधा (रिमोर्ट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याशिवाय, ज्या सदस्यांकडे वास्तविक शेअर्स आहेत किंवा ज्यांनी त्यांचा . भेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांच्यासाठी कंपनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएम (ई न्होटिंग) त्यादरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएम दरम्यान रिमोट -व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया/पद्धती एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

ईमेल आयडीची नोंदणी आणि बँक खाते तपशील:

जर भागधारकाचा ईमेल आयडी कंपनी /तिचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी आरटीए / डिपॉझिटरीजमध्रं आधीच नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जात आहेत. जर भागधारकाने त्याचा/तिचा/त्यांच्या ईमेल पत्याची कंपनी/तिच्या आरटीए/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणी केली नसेल केंवा लाभांश मिळण्यासाठी बँक खाते आदेश अपडेट केला नसेल. तर खालील सचनांचे पालन केले पाहिजे

ईमेल पत्त्याची नोंदणी - वास्तविक किंवा डीमॅट स्वरूपात भागधारणा केलेले सदस्य ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी (निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीकडे किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत केलेले नाहीत ते लिंक गुपुरून तात्परते त्यांचे देमेल आयुदी आरुरीएकडे नोंटणीकत करू शुक्रतात · https://linkintime.co.in/ emailreg/email register.html आणि त्यानंतर, ७ ऑगस्ट. २०२३ रोजी किंवा त्यापर्वी ४० व्या एजीएमर्च सचना आणि २०२२-२३ रोजीचा वित्तीय अहवाल ईमेलद्वारे प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे नीएमला उपस्थित राहण्याकरिता मार्गदर्शनानुसार नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा.

ऱ्यांचे बँक तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत ते Link Intime India Pvt Ltd कडे नोंदणीकृत करू शकतात, https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकवर क्लिक करून, यांच्या वेबसाइटवर: www.linkintime.co.in इनव्हेस्टर सर्विसेस टॅबवर ईमेल/बँक नोंदणी हेर्डिंग निवडून आणि त्यामध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा.

बँके च्या तपशिलांची जोंटणी - कंपनीचे दकिरी शेअर्म वाम्तविक म्वरूपात धारण केलेल्या कंपनीचे मदस्य आणि ज्यांनी

वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि ती एमसीए गरिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून.

पुढे, विनियमांच्या विनियम ४७ (२) च्या अनुषंगाने, सदर सूचना कंपनीच्या http://www.westlife.co.in/ investors-compliance-and-policies.php वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या http://www.bseindia.com अाणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या nseindia.com

> वेस्टलाइफ फूडवर्ल्ड लिमिटेडकरिता डॉ. शतद्र सेनगुप्त

ठिकाण: मुंबई दिनांक: ३ ऑगस्ट २०२३ कंपनी सचिव



ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 ${\tt CIN:L85110MH1948PLC310253~Website: www.adormultiproducts.com~E-mail: info@adormultiproducts.com~E-mail: info@adormul$

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED JUN 30, 2023

Standalone Consolidated For Quarter Ended For Quarter Ended Year Ended Year Ended SL No **Particulars** 30.06.2023 31.03.2023 31.03.2023 30.06.2023 31.03.2023 31.03.2023 (Audited) (Audited) (Un Audited) (Audited) (Audited) Un Audited) Total Income from Operations 260.37 175.12 588.75 325.33 260.94 1216.98 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) (53.36)(65.63)(198.06)(154.55)(281.57)(904.55)Net Profit / (Loss) for the period before tax (after 3. (53.36)(65.63)(198.06)(154.55)(281.57)(904.55)Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (53.36)(65.63)(198.06)(154.55)(287.98)(910.96)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) (53.36)(65.38)(197.81)(154.55)(288.15)(911.13)and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 467.36 467.36 467.36 467.36 467.36 467.36 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing (1.14)(1.40)(4.23)(3.31)(19.50)and discontinued operations) -Basic:

Note:

Date: 02-08-2023

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30 Jun, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com

(1.14)

(1.40)

(4.23)

(3.31)

(6.17)

Chairman & Director

(19.50)

The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 2nd 2023 Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multiproducts Ltd. Place: Mumbai Deep A Lalvani